

## १) सुलभ सुवर्णतारण कर्ज योजनेच्या अटी व शर्ती

### १) कर्जाकरीता पात्र सभासद :-

शेतकरी, व्यापारी व इतर गरजू व्यक्ती जे बँकेचे नाममात्र सभासद राहिल असे सभासद पात्र राहतील.

### २) उद्देश :-

शेतकरी, व्यापारी व इतर गरजू व्यक्ती जे बँकेचे नाममात्र सभासद राहिल अशा लोकांना गरजेच्या वेळीस कर्ज उपलब्ध करून देणे.

### ३) कर्ज मर्यादा :-

गहाणात घ्यावायाचे सोन्याचे दागीने बँकेचे अधिकृत सुवर्ण तपासणीसाकडून तपासून घेवून, दागीन्यांचे वजन, शुध्दता व मुल्याबाबत सुवर्ण तपासणीचे प्रमाणपत्र बरोबर असल्याची खात्री करूनच कर्जाची मर्यादा सराफाने ठरवून दिलेल्या मुल्याच्या ७५ टक्के व जास्तीत जास्त रक्कम रु. ३०००००/- राहिल. एका कर्ज खात्यावर जास्तीत जास्त रुपये रु. ३,००,०००/- पर्यंत कर्जवाटप करता येईल.

### ४) कर्ज परतफेड :-

- कर्जाचा परतफेड कालावधी जास्तीत जास्त १२ महिने (१ वर्ष) इतका राहिल.

### ६) व्याजदर व वसुली :-

सदर कर्जाचा व्याजदर ९% तर शेतकऱ्यांकरीता (सातबाराधारक) ८% इतका राहिल.

७) कर्जाच्या परतफेडीचा हप्ता ११ दिवसात प्राप्त न झाल्यास / थकीत झाल्यास एकुण थकीत कर्जबाकी रक्कमेवर अतिरिक्त २% दंड व्याजासह व्याज आकरण्यांत येईल.

### कर्ज मागणी अर्जासोबत सादर करावयाचे कागदपत्रे

१. आधार कार्ड / पॅन कार्ड
२. पॅन कार्ड
३. इलेक्ट्रीक बिल
४. शेतकरी असल्यास सातबारा
५. पासपोर्ट फोटो